

राज्यातील शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या अनुषंगाने समिती गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२३/प्र.क्र.५०६/टिएनटि-१

चौथा मजला, खोली क्र. ४३९, विस्तार इमारत

हुतात्मा राजगुरु चौक मादाम कामा मार्ग, मुंबई ४०००३२

दिनांक: ०६ सप्टेंबर, २०२३

प्रस्तावना:-

राज्यातील शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासावर बाधक परिणाम होत असल्याने, अशैक्षणिक कामे न देण्याबाबत विविध संघटना यांची प्राप्त होणारी निवेदने तसेच, विधिमंडळ सदस्य यांचेकडून याबाबत अधिवेशनात विविध आयुधांमार्फत होत असलेली मागणी विचारात घेता, याअनुषंगाने सविस्तर अभ्यासपूर्वक चर्चा करून यासंदर्भात कायमस्वरूपी निर्णय घेण्याच्या दृष्टीने समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

राज्यातील शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या अनुषंगाने सर्वकष अभ्यास करून निर्णय घेण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे:-

१. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई	--	अध्यक्ष
२. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे	--	सदस्य
३. उपसचिव, ग्राम विकास व पंचायत राज, मंत्रालय, मुंबई	--	सदस्य
४. उप सचिव (टिएनटि), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई	--	सदस्य
५. शिक्षण संचालक (माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे	--	सदस्य
६. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे	--	सदस्य सचिव

०३ उक्त गठीत समितीकडून सदर प्रकरणी आवश्यक बैठका घेऊन सर्वकष अभ्यास करून एक महिन्याच्या कालावधीत शिफारशीसह अहवाल सादर करावा.

०४. सदर समितीच्या सदस्यांनी समितीच्या कामकाजासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांच्या आस्थापनेच्या तरतूदीतून भागवावा.

०५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०९१५१५३३१९९२२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(तुषार महाजन)

उप सचिव, महाराष्ट्र राज्य

प्रत,

- १) मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई.
- २) मा मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

- ३) मा. उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ५) मा. उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ६) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ७) मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ८) मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ९) मा. मंत्री शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- १०) मा. विधानसभा/विधानपरिषद सदस्य (सर्व)
- ११) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- १२) मा. प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १५) उप सचिव (ग्राम विकास विभाग), मंत्रालय, मुंबई-३२.
- १६) उप सचिव (शालेय शिक्षण विभाग), मंत्रालय, मुंबई-३२
- १७) शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १८) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे,
- १९) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
- २०) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
- २१) जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
- २२) मुंबई अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- २३) सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद.
- २४) शिक्षाधिकारी/प्रशासन अधिकारी, सर्व महानगरपालिका
- २५) निवड नस्ती (टिएनटि-१).